

माहिती अधिकार अधिनियम कलम ४ : सार्वजनिक प्राधिकरणांवरील आवंधने:-


- कलम ४ (१) (ख) प्रमाणे: -

मुद्दा क्र.(एक) – संस्था/कार्यालयाच्या कार्याची स्वरूप-

श्री साईबाबा संस्थान विश्वस्तव्यवस्था, शिर्डी यांनी साईभक्तांना सोयी – सुविधा उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने त्यांचे अधिपत्याखाली विविध विभाग सुरु केलेले आहेत. त्यापैकी अभिलेखकक्ष विभाग कार्यरत आहे. त्याची रचना, कार्य व कर्तव्य यांचा तपशिल खालीलप्रमाणे आहे.

१) रचना:-

अधिकार (Superintendent)



२) कामांचा आणि कर्तव्यांचा तपशिल:-

०१	विभागाचे नाव:	अभिलेखकक्ष विभाग
०२	संपूर्ण पत्ता-	मु.पो. शिर्डी, ता. राहाता, जि. अहमदनगर (महाराष्ट्र) - ४२३ १०९.
०३	कार्यालय प्रमुख	अधिकार
०४	कोणत्या खात्याच्या अधीनस्त हे कार्यालय आहे ?	श्री साईबाबा संस्थान विश्वस्तव्यवस्था, शिर्डी.
०५	कामाचा अहवाल कोणत्या	मुख्य कार्यकारी अधिकारी, श्री साईबाबा संस्थान विश्वस्तव्यवस्था, शिर्डी

	कार्यालयाकडे सादर केला जातो?	
०६	कार्यकक्षा: भौगोलिक	श्री साईबाबा संस्थान विश्वविद्यालय, शिरडी याचे मर्व विभाग.
०७	अंगीकृत ब्रत (Mission)	साईभक्तांना सेवा-मुक्तिपूर्विणीकाऱ्याची विविध विभागांने वापरकर जमा झालेले निरूपयोगी भंगार साहित्य ई-निविडेने विक्री करणे, महत्वाचे रेकॉर्ड जतन करणे,
०८	ध्येय / धोरण (Vision)	साईभक्तांना आधिकारिक चांगल्या सेवा-मुक्तिपूर्विणीमार्फी प्रथलशील राहणे, विभागास नेमुन दिलेले भंगार/निरूपयोगी साहित्य वेळेत उचलणेसाठी कार्यवाही करणे, जेणेकरून साईभक्त व कर्मचारी याच्या आरोग्यास हानी पोहचणार नाही, याची काळजी घेणे.
०९	कार्यालयाची वेळ आणि दूरध्वनी क्रमांक	कार्यालयाची वेळ स.१० ते दु.१:३० व दु.२:०० ते ६:०० दूरध्वनी क्रमांक (०२४२३)२५८८८२/८३
१०	साप्ताहिक सुद्धी	रविवार

➤ मुद्दा क्र.(दोन)- अधिकार व जबाबदा-या -

अ.नं.	अधिकार पद	विद्यमान पदसंख्या	सर्वसाधारण कर्तव्य
०१	प्र. अधिकारी	०१	<ol style="list-style-type: none"> विभागासंदर्भातील प्रस्ताव मा.मु.कार्यकारी अधिकारी यांचे मान्यतेने व व्य.स. पुढे सादर करणे. तसेच व्यवस्थापन समिती, यांचे सेभेतील निर्णयाची अमंलबजावणी करणे. कार्यालयीन दैनंदिन कामकाजावर नियंत्रण ठेवणे. दैनंदिन येणारे टपालावर करावयाची कार्यवाही बाबत निर्णय घेणे व कार्यवाही वेळेत करून घेणे. इतर विभागाकडुन वेळोवेळी जमा होणारे रेकॉर्डची व्यवस्थित पडताळणी करून संबंधित लिपीकाकडुन रजिस्टर मध्ये नोंदी करून घेणे. इतर विभागाकडुन वेळोवेळी जमा होणारे निरूपयोगी भंगार साहित्याचे वर्षाप्रमाणे ई-निविडा बोलावणे व व्य. स. पुढे दरनिश्चिती करून संबंधीत व्यापा-यांना त्याची विक्री करणे त्यामालाच्या विक्री झालेल्या मालाची रक्कम त्या-त्या वेळी लेखाशाखेत जमा करणे. निरूपयोगी भंगार साहित्याचा वेळोवेळी जाहिर लिलाव करणे त्यासाठी आवश्यक त्या प्रशासकिय/शासकिय मान्यता घेऊन संपुर्ण कामकाजावर नियंत्रण ठेवणे तसेच जुन्या गाडयांचा लिलाव, करणेबाबतची कार्यवाही करणे. कार्यालयीन डेडस्टॉक सांभाळणे व नोंदी अद्यायावत ठेवणे. वरिष्ठांनी वेळोवेळी सुचिविलेली कामे करणे.
०२	लिपीक-टंकलेखक	०३	०२ पदे रिक्त आहे.

अ.नं.	अधिकार पद	विद्यमान पदसंख्या	सर्वसाधारण कर्तव्य
	लिपीक – टंकलेखक ०१		<p>कार्यालयीन कामकाजासंबंधीत लिपीक-</p> <p>१. दैनंदिन आलेल्या पत्रांची संगणकात नोंद घेणे तसेच अधिक्षक यांनी सांगितलेल्या कार्यवाहीप्रमाणे पुढील कार्यवाही करणे.</p> <p>२. विभागांकडून आलेल्या विषयांच्या अनुशंगाने टिप्पण्या तयार करणे.</p> <p>३. आठवडा वर्कशीट, विभागप्रमुखांची महिना डायरी, अधिपत्याखालील ठिकाणांना भेटी दिल्याचा अहवाल तयार करणे.</p> <p>४. मा.व्यवस्थापन समितीचे सभेमध्ये झालेल्या निर्णयावरील कार्यवाहीची सद्यस्थिती संबंधीत विभागांकडून घेऊन एकत्रित अहवाल तयार करणे.</p> <p>५. कार्यालयीन टिप्पण्या, व्यवस्थापन समिती टिप्पण्या, तसेच माहितीचा अधिकार, कोर्ट व शासन पत्रव्यवहारासंबंधीत कामकाज</p> <p>६. कार्यालयीन डेडस्टॉक नोंदी अद्ययावत ठेवणे.</p> <p>७. विभागासाठी आवश्यक असलेली स्टेशनरी भांडार विभागाकडून मागविणे. स्टेशनरी नोंद करणे.</p> <p>८. विविध बिले आदा करणेकामी बजेट रजिस्टरला नोंदवून लेखाशाखेकडे पाठविणे.</p> <p>९. दैनंदिन टपालाची संगणकावर आवक रजिस्टरला नोंद घेऊन वरिष्ठांचे स्वाक्षरी करीता सादर करणे, त्यांनी दिलेल्या सुचनांनुसार कार्यवाही करणे.</p> <p>१०. वार्षिक अंदाजपत्रक तयार करणे, बीले आदा करणेबाबत कार्यवाही करणे, ईआरपी नोंद करणे, वार्षिक अहवाल तयार करणे.</p> <p>११. कर्मचारी वेतन खाडेतक्ता तयार करणे, रजा-सुटट्यांविषयक कामकाज रेकॉर्ड किंपींग संबंधी कामकाज – सदर पद रिक्त आहे.</p>
	लिपीक – टंकलेखक ०२		<p>१. अभिलेख कक्षांकडे रेकॉर्ड जतन करणेबाबत आवश्यक ती खबरदारी घेणे, विभागांकडील जमा करण्यात आलेल्या रेकॉर्डचे नोंदी घेणे.</p> <p>२. महत्वाचे कागदपत्रे स्क्रॅनिंग/डिजीटाईजेशन करणेची कार्यवाही प्रस्तावित करणे.</p> <p>३. वार्षिक कोटेशनने विक्री होणारे भंगार साहित्याचे रजिस्टर मध्ये नोंद घेणे व त्या नोंदी विभागप्रमुखांकडून वेळोवेळी तपासुन घेणे.</p> <p>४. कागदपत्रांचे फायरलांग करणे.</p>
	लिपीक – टंकलेखक ०३		<p>स्क्रॅप मालाची विक्री करणे - सदर पद रिक्त आहे.</p> <p>विविध विभागांकडील निरूपयोगी भंगार साहित्य विक्री कार्यवाही करणे, माल मोजून देणे, तसेच मालाची रक्कम लेखाशाखेत जमा करून घेणे. विक्री मालाची रजिस्टरला नोंद करणे, जीएसटी पावत्या करून घेणे.</p>
०३	मदतनिस-०१ (कार्यालयीन कामकाज)		<p>१. विविध विभागांकडील भंगार माल विक्री करणेकामी व्यापा-यांना बोलावणे, माल मोजून देणे, गेटपास तयार करणे, तसेच मालाची रक्कम लेखाशाखेत जमा करून घेणे. विक्री मालाची रजिस्टरला नोंद करणे, जीएसटी पावत्या करून घेणे व व्यापा-यांना देणे.</p> <p>२. दक्षिणापेटी मोजणी कामी आठवड्यातुन दोनदा हजर राहणे.</p>

अ.नं.	अधिकार पद	विद्यमान पदसंख्या	सर्वसाधारण कर्तव्य
	मदतनिस-०२ (कंत्राटी अकुशल कर्मचारी) मदतनिस-०३(रिक्त)		<p>३. आवश्यकतेनुसार वरिष्ठांना फाईल काढून देणे. रेकॉर्ड किर्पांग कामात मदत करणे. वरिष्ठ सांगतील ती सर्व कामे करणे.</p> <p>१. कार्यालय उघडणे, साफ-सफाई करणे, रेकॉर्ड रुम स्वच्छ ठेवणे, रेकॉर्ड सुमध्ये किटक नाशक फ्वारणी करून घेणे.</p> <p>२. कार्यालयीन टपालाचे वाटप करणे.</p> <p>३. वरिष्ठ सांगतील ती सर्व कामे करणे.</p> <p>१. संस्थानचे विविध विभागाकडील स्कॅप साहित्यांचे विक्रीकामी प्रत्यक्ष हजर राहणे.</p> <p>२. विक्री साहित्यांची व्यापा-यांकडून मोजमाप/विगतवारी करतेवेळी हजर राहणे, वजने घेणे, गेटपास तयार करणे, गेटपासप्रमाणे जीएसटी रक्कम लेखाशाखेत भरणा करणे.</p> <p>३. वरिष्ठ सांगतील ती सर्व कामे करणे.</p>

➤ मुद्दा क्र.(तीन) - निर्णय घेण्याच्या प्रक्रियेत अनुसरण्यात येणारी कार्यपद्धती, तसेच पर्यवेक्षण आणि उत्तरदायित्व प्रणाली:-

श्री साईबाबा संस्थान अधिनियम, २००४ मधील तरतुदीनुसार मा. मुख्य कार्यकारी अधिकारी यांचे सुचनेनुसार ई-निविदा, जाहिर लिलावाचे आयोजन करणे, त्याबाबत आवश्यक ती सर्व कार्यवाही पार पाडणे. विभागामार्फत चालणा-या दैनंदिन कामकाजावर नियंत्रण ठेवणे, आवश्यकतेनुसार कामकाजाबाबत महाराष्ट्र शासन तसेच शासकीय कार्यालये यांची मदत घेऊन कामकाजात सुसूनता आणणे.

➤ मुद्दा क्र.(चार) - निर्णय घेण्याची प्रक्रिया- श्री साईबाबा संस्थान विश्वस्तव्यवस्था, शिर्डी यांचे कडील निरूपयोगी / भंगार साहित्याचे प्रत्येक वर्षी ई-निविदा मागविणे, ई-निविदेतील उच्चतम दर निश्चित करणे. यासाठी स्थानिक वृत्तपत्रात जाहिरात प्रकाशित करून मा. व्यवस्थापन समितीचे मान्यतेने दर मंजुर करून घेणे. त्याबाबत आवश्यक ती कार्यवाही करणे.

➤ मुद्दा क्र.(पाच) - नियम व नियमकांचे अनुसरण-

श्री साईबाबा संस्थान विश्वस्तव्यवस्था, शिर्डी अधिनियम- २००४, शासनाने मान्यता दिलेला अधिनियम. तसेच संस्थानचे सेवा-विनियम

➤ मुद्दा क्र.(सहा) - नियंत्रणाखाली असलेल्या दस्तऐवजांच्या प्रवर्गाचे विवरण:-

अभिलेख कक्षाकडे सर्व विभागाकडील अ, ब, व क प्रकारचे कागदपत्रे जेतन करणेकामी जमा करणेत आलेले आहेत. जमा केलेली कागदपत्रे वेळोवेळी विभागांची मागणी येईल त्याप्रमाणे उपतब्ध करून देणे. जमा केलेले कागदपत्राचे रजिस्टर मेंटेन करून त्याची नोंद घेणे. तसेच अशाप्रकारच्या कागदपत्राचे स्कॅनिंग करून जपवणुक करणे. अभिलेख जमा असलेल्या ठिकाणी मासिक औषधफवारणी करून घेणे इ.

➤ मुद्दा क्र.(सात) - धोरण तयार करण्याच्या किंवा त्याची अंमलबजावणी करण्याच्या संबंधात, लोकांशी विचारविनिमय करण्यासाठी किंवा लोकांकडून निवेदने केली जाण्यासाठी अस्तित्वात असलेल्या कोणत्याही व्यवस्थेचा तपशील.

वर्तमानपत्रातील व संस्थानचे संकेतस्थळावरील जाहिरातीद्वारे / निवेदनाद्वारे.

➤ मुद्दा क्र. (आठ) – संस्थेचा एक भाग म्हणून किंवा सल्ला देण्याच्या प्रयोजनासाठी घटित केलेल्या दोन किंवा अधिक व्यक्तींच्या मिळून बनलेल्या मंडळाचे, परिषदांचे, समित्यांचे आणि अन्य निकायांचे विवरण, आणि त्या मंडळाच्या, परिषदांच्या, समितीत्यांच्या आणि अन्य निकायांच्या बैठकी लोकांसाठी खुल्या आहेत किंवा कसे किंवा अशा बैठकींची कार्यवृत्ते जनतेला पहावयास मिळण्याजोगी आहे किंवा कसे याबाबतचे विवरण.

अभिलेखकक्ष विभागाकडील माहिती, माहिती अधिकार अधिनियम-२००५, कलम ४ मधील (१) क, ख नुसार तसेच आदेशातील (१) नुसार मा.व्यवस्थापन समितीचे सभेतील निर्णयांची माहिती सर्व सामान्य लोकांना / नागरीकांना उपलब्ध करून देणेकामी दि. १५/०६/२००५ पासून संस्थानचे www.sai.org.in या अधिकृत संकेत स्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेली आहे.

➤ मुद्दा क्र. (नऊ) – अधिका-यांची व कर्मचा-यांची निर्देशिका:-

अ.क्र.	अधिकार पद	अधिकारी वा कर्मचारी नांव	नोकरीवर रुजू झाल्याचा दिनांक	संपर्कसाठी दूरध्वनी क्र.
०१	प्र.अधिकारी	श्री अरुण शांताराम पाटील	०१/०८/१९९४	०२४२३-२५८७८२
०२	लिपीक - टंकलेखक	श्री श्रीसाईनाथ दिलीप जगताप	०६/०८/२००४	०२४२३-२५८७८३
०३	मदतनिस	श्री जगन्नाथ अण्णासाहेब शेटे	०४/१२/२००६	०२४२३-२५८७८३

➤ मुद्दा क्र.(दहा) - अधिका-याला व कर्मचा-याला मिळणारे मासिक वेतन.

अ.नं.	नांव	पद	मुळ पगार	ग्रेड पे	महागाई भत्ता	घरभाडे भत्ता	प्रवास भत्ता	इतर
०१	श्री अरुण शांताराम पाटील	प्र.अधिकारी	४३५००	-	२१७५०	३९१५	१३५०	-
०२	श्री साईनाथ दिलीप जगताप	लिपीक – टंकलेखक	३२०००	-	१६०००	२८८०	१३५०	-
०४	श्री जगन्नाथ अण्णासाहेब शेटे	मदतनिस	२३५००	-	११७५०	२११५	६७५	-

➤ मुद्दा क्र. (अकरा) – लेखाजोखा व आर्थिक खर्चाची माहिती - योजनांचा तपशील, प्रस्तावीत खर्च, प्रत्येक अभिकरणाता नेमून दिलेला अर्थसंकल्प, आणि संवितरित केलेल्या रकमांचा अहवाल.

वार्षिक अंदाजपत्रक २०२४ - २०२५

अ.नं.	तपशील	मंजूर रक्कम
०१	इंधन खर्च	६,०००/-
०२	कंत्राटी कामगार खर्च	३,५०,०००/-
०३	मशिनरी दुरुस्ती व देखभाल खर्च	५,०००/-
०४	किरकोळ खर्च	८,०००/-
०५	प्रवास खर्च	२,०००/-

०६	अ, व ब वर्गवारीतील कागदपत्रे स्कॅनिंग व डिजीटाजेशन	२०,००,०००/-
०७	कायम कर्मचारी वेतन	१७,२१,०००/-
	एकूण रक्कम:	४०,९२,०००/-

➤ मुद्दा क्र. (बारा) – कल्याणकारी योजना व त्यांचे लाभार्थी तपशिल.
निरंक

➤ मुद्दा क्र. (तेरा) – परवाना व प्रमाणपत्रांची माहिती-
निरंक

➤ मुद्दा क्र. (चौदा) – विभागाकडे इलेक्ट्रॉनिक्स स्वरूपात उपलब्ध असलेली माहिती:-
निरंक

➤ मुद्दा क्र. (पंधरा) – माहिती मिळविण्यासाठी नागरिकांना उपलब्ध असलेली माहिती:-

अभिलेखकक्ष विभागाकडील माहिती, माहिती अधिकार अधिनियम-२००५, कलम ४ मधील (१) क, ख नुसार तसेच आदेशातील (१) नुसार मा.व्यवस्थापन समितीचे सभेतील निर्णयांची माहिती सर्व सामान्य लोकांना / नागरीकांना उपलब्ध करून देणेकामी संस्थानचे www.sai.org.in या अधिकृत संकेत स्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. तसेच अभिलेखकक्ष विभागाकडे सर्व विभागांचे महत्वाचे कागदपत्रे जमा आहेत. माहिती अधिकारात मागितलेली माहितीची विभागांकडुन मागणी झालेवर त्या-त्या विभागांना माहिती पाठविली जाते.

➤ मुद्दा क्र. (सोळा) – जन माहिती अधिका-यांची नावे, पदनामे आणि इतर तपशील:-

जन माहिती अधिकारी –

अ.क्र.	जन माहिती अधिका-याचे नांव	अधिकार पद	संपूर्ण पत्ता / दूरध्वनी क्र.
०१	श्री. अरुण शांतराम पाटील	प्र. अधिकारी	०२४२३-२५८७८२/८३

सहायक जन माहिती अधिकारी:-

अ.क्र.	जन माहिती अधिका-याचे नांव	अधिकार पद	संपूर्ण पत्ता / दूरध्वनी क्र.
०१	श्री. साईनाथ दिलीप जगताप	लिपीक-टंकलेखक	०२४२३-२५८७८३

प्रथम अपीलीय प्राधिकारी: -

अ.क्र.	जन माहिती अधिका-याचे नांव	अधिकार पद	संपूर्ण पत्ता / दूरध्वनी क्र.
०१	श्री. संदिपकुमार भोसले	प्रशासकीय अधिकारी	०२४२३-२५८७२३

➤ मुद्दा क्र. (सतरा) – विहीत करण्यात येईल अशी इतर माहिती.
निरंक

जनमाहिती अधिकारी तथा
प्र.अधिकारी, अभिलेख कक्ष
श्री साईबाबा संस्थान विश्वस्तव्यवस्था, शिर्डी.